



# बोर्ड प्रश्नपत्रिका : मार्च 2017

वेळ: 2 तास

एकूण गुण : 40

सूचना:

- सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- गणकयंत्राचा वापर करता येणार नाही.

<b>Q.P. SET CODE</b>
प्रश्न संच संकेतांक
<b>A अ</b>

**1. खालीलपैकी कोणतेही पाच उपप्रश्न सोडवा :** [5]

- 3, 6, 12, 24, ..... ही अंकगणिती श्रेढी आहे किंवा नाही ते ठरवा.
- जर एका वर्गसमीकरणाचे एक मूळ  $3 - 2\sqrt{5}$  असेल, तर त्या वर्गसमीकरणाचे दुसरे मूळ शोधा.
- एका बँगेत 1 ते 15 संख्या लिहिलेली 15 तिकिटे आहेत. त्या बँगेतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले, तर नमुना अवकाश (S) आणि  $n(S)$  काढा.
- $35 - 39$  या वर्गाचा वर्गमध्य काढा.
- एका अंकगणिती श्रेढीचे पहिले पद 3 व साधारण फरक 4 आहे, तर तिची पुढील दोन पदे शोधा.
- $ax^2 + bx + c = 0$  या वर्गसमीकरणाशी तुलना करून  $2x^2 = x + 3$  या वर्गसमीकरणातील  $a, b, c$  च्या किमती काढा.

**2. खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा :** [8]

- खाली दिलेल्या क्रमिकेसाठी  $S_n$  दिलेले आहे, तर त्या क्रमिकेसाठी पहिली दोन पदे शोधा:  

$$S_n = n^2(n + 1).$$
- खालील वर्गसमीकरणासाठी विवेचकाची ( $\Delta$ ) किंमत काढा:  

$$x^2 + 7x + 6 = 0.$$
- $X$  – अक्षाचे समीकरण लिहा. यावरून  $x + y = 5$  आणि  $X$  - अक्ष यांच्या छेदनबिंदूचे निर्देशक लिहा.
- एका विशिष्ट वारंवारता वितरण सारणीत गृहितमध्याची किंमत ( $A$ ) = 1300,  $\sum f_i d_i = 900$  आणि  $\sum f_i = 100$ , तर मध्य ( $\bar{x}$ ) ची किंमत काढा.
- दोन नाणी एकाचवेळी फेकली असता नमुना अवकाश (S) आणि  $n(S)$  लिहा. खालील घटना संच स्वरूपात लिहा आणि  $n(A)$ काढा.  
‘A ही घटना कमीत कमी एक छापा मिळण्याची आहे.’
- खाली दिलेल्या एकसामयिक समीकरणांच्या अनंत उकली असतील, तर  $k$  ची किंमत काढा.  

$$kx + 4y = 10;$$
  

$$3x + 2y = 5.$$

**3. खालीलपैकी कोणतेही तीन उपप्रश्न सोडवा :**
**[9]**

- i. 5 ने भाग जाणाऱ्या तीन अंकी नैसर्गिक संख्या किती आहेत ते काढा.

- ii. खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा:

$$3x^2 - 29x + 40 = 0.$$

- iii. खालील एकसामिक समीकरणे क्रॅमर्स रूलने सोडवा:

$$3x - y = 7;$$

$$x + 4y = 11.$$

- iv. दोन फासे टाकले असता खालील घटनेची संभाव्यता काढा:

“पृष्ठभागावरील अंकांचा गुणाकार १२ आहे.”

- v. ए. टी. एम केंद्रावर थांबाब्या लागणाऱ्या वेळेचे वारंवारता वितरण पुढीलप्रमाणे आहे. ही सामग्री दर्शवण्यासाठी आयतालेख काढा.

थांबाबा लागणारा वेळ (सेकंदांमध्ये)	0 – 30	30 – 60	60 – 90	90 – 120	120 – 150
ग्राहकांची संख्या	15	23	64	50	5

**4. खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा :**
**[8]**


- i. एका शर्यतीत A, B आणि C हे तीन घोडे आहेत. A ची जिंकण्याची शक्यता B पेक्षा दुप्पट आणि B ची शक्यता C पेक्षा दुप्पट आहे, तर त्यांच्या जिंकण्याची संभाव्यता काय?

- ii. खालील सारणीत एका तालुक्यातील शेतांची संख्या व त्यांची क्षेत्रफळे यांचे वारंवारता वितरण दिले आहे:

शेताचे क्षेत्रफळ (एकरमध्ये)	5 – 15	15 – 25	25 – 35	35 – 45	45 – 55	55 – 65	65 – 75
शेतांची संख्या	7	12	17	25	31	5	3

त्यावरून शेतांच्या क्षेत्रफळाचे मध्यक काढा.

- iii. एका बँकेने विविध विभागावर कोटी रुपयांमध्ये दिलेल्या कर्जाबाबतचा वृत्तालेख पुढे दिलेला आहे, त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:



- a. जर दुग्ध व्यवसायासाठी ₹ 20 कोटी मिळाले असतील, तर एकूण किती कर्जाचे वाटप केले होते?
- b. कृषिक्षेत्रासाठी व औद्योगिक क्षेत्रासाठी किती रकमांचे कर्ज दिले ते काढा.
- c. औद्योगिक क्षेत्रासाठी कृषिक्षेत्रपेक्षा किती जास्त रक्कम मिळाली?

## 5. खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा :

- जर केळीचा भाव प्रति डग्गन 10 रुपयांनी वाढवला, तर 600 रुपयांत पूर्वीपक्षा 3 डग्गन केळी कमी मिळतात, तर सुरुवातीचा केळीचा प्रति डग्गन भाव काढा.
- जर अंकगणिती श्रेढीतील पहिल्या  $p$  पदांची बेरीज पहिल्या  $q$  पदांच्या बेरजेबरोबर असेल, तर त्यांच्या पहिल्या  $(p + q)$  पदांची बेरीज शून्य असते हे दाखवा. ( $p \neq q$ )
- खालील एकसामयिक समीकरणे सोडवा:

$$\frac{1}{3x} - \frac{1}{4y} + 1 = 0;$$

$$\frac{1}{5x} + \frac{1}{2y} = \frac{4}{15}.$$